

महाराष्ट्र नागरी सेवा
सुधारित वेतन नियम, २००९
विकल्पाबाबत...

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
शासन परिपत्रक
क्रमांक वेपूर-१२०९/प्र.क्र.५२/सेवा-९
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक- २७ मे २००९


वाचा- शासन अधिसूचना, वित्त विभाग, क्रमांक वेपूर-१२०९/प्र क ६९/सेवा-९. दि.२२ एप्रिल २००९.

परिपत्रक

शासन अधिसूचना दिनांक २२ एप्रिल २००६ अन्वये दिनांक १ जानेवारी २००६ पासून सुधारीत वेतन संरचना व त्यामधील प्रारंभिक वेतन निश्चिती बाबतचे म.ना.से(सुधारित वेतन) नियम, २००९, प्रसिद्ध करण्यात आले आहेत. सदर नियमातील तरतुदीनुसार शासकीय कर्मचा-यांनी सुधारीत वेतन संरचनेत वेतन निश्चितीचे विकल्प एक महिन्याच्या विहित कालावधीत म्हणजे दिनांक २१ मे २००९ पुर्वी देणे आवश्यक आहे. तथापि, कर्मचारी संघटनेने केलेल्या मागणीचा विचार करुन सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चिती करण्यासाठी द्यावयाच्या विकल्पासाठी मुदत दिनांक ३० जून २००९ पर्यंत वाढवून देण्यात येत आहे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २००९०५२८११४१३६००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(अरविंद रा. पाटील)
शासनाचे उपसचिव,

प्रति,
प्रति,
राज्यपालांचे सचिव
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
उप मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक
मंत्रालयीन सर्व विभाग
मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख व प्रादेशिक
विभाग प्रमुख.

प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई.
प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.

(कुनाप)

रोटा/एच-२९२ (५०००-५-०९)-१

सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय,
मुंबई.

आयुक्त, राज्य साहित्यी आयोग, (सर्व)

सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई.

प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण.

मुंबई/नागपूर/औरंगाबाद.

सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई.

सर्व विभागीय आयुक्त.

सर्व जिल्हाधिकारी

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा

महासंचालक, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे

महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.

महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई

महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.

महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर

सिनियर रिसर्च ऑफीसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त

मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र.२६१, नॉर्थ ब्लॉक,

नवी दिल्ली

संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,

मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई

उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई / पुणे/

नागपूर/ औरंगाबाद / नाशिक/ अमरावती.